ऑनलाइन माध्यमांचा वापर शिवडी पश्चिम येथील शिवडी मध्य विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने (शिवडीचा राजा) सामाजिक देखाव्याची परंपरा कायम राखाय्याचा निर्धार केला आहे. यंदा फेसबुक, यृद्धुब अशा औनलाइन पद्धांनी सामाजिक देखावा दाखवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

पद्धतान सामाजक देखावा दोखवण्याचा नगण्य भडळान घरता आह. करोनासारखा जार्तिक महामारीतृत आणण काय रिकल्ती, करोनापश्चात आपले आयुष्य कसे असेल, काय करावे, काय करू नये अशा विविध प्रश्नाची उत्तरे देणारी सामाजिक देखाव्याची चित्रफीत चावबली जाणार असल्याचे में चळाचे प्रमुख मार्गप्रकृषि विजय देंदुलकर यांनी सांगितले. यंदा ''शिवडींचा राजा'' केवळ दीड दिवस विराजमान होणार आहे.

# त्सव देखाव्याविन

अलीकडच्या काळात उंच गणेशमूर्ती आणि भव्यतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबई गणेशोत्सवाचे सामाजिक प्रवोधन करणाऱ्या देखाव्यांसोबत मात्र जुने आणि न संपणारे नाते आहे. मुंबईतील अनेक मंडळांनी आजही का अनक मंडळाना आजहा काल्पानक, पौराणिक आणि देखाव्यांची परंपरा कायम राखली आहे. यंदा मात्र करोनामुळे कित्येक वर्षांची परंपरेत पहिल्यांदाच खंड पडणार हे स्पष्ट पहिल्पादाच खंड पंडणार ह स्पष्ट झाले आहे. राज्य शासनासह समन्वय समितीने केलेल्या आवाहनानुसार, भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी सामाजिक देखावे न उभारण्याचा निर्णय अनेक मंडळांनी धेतला आहे. यामध्ये पालिका स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या मंडळांचादेखील

मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क खात्यामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या "श्री गणेश गौरव पुरस्कार" स्पर्धेत मंडळे सहभागी होत असतात. करोनामुळे सामाजिक देखाव्यांच्या प्रथेत यंदा खंड



यंदा मात्र करोना विषाणुच्या वाढत्या प्रादर्भावामुळे उत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना शासनाने जाहीर कल्या आहेत. त्यामुळे ही स्पर्धांदेखील रह् होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यांबाबत अद्याप अधिकृत निर्णय झालेला

त. यावर्षी स्पर्धेसाठी करोनासोबतच मंडळांची अनके वर्षांची परंपरा खंडित

राममंदिर, निसर्ग चक्रीवादळ अशा अनेक विषयांवर सामाजिक देखावे उभारण्याच्या विचारात मंडळे होती. मात्र उनारप्याच्या विचारीत मेडळ होता. नाज करोनामुळे गणेशोत्सवावर अनिश्चिततेचे सावट पसरत्याचे दिसताच बहुतांश मंडळांनी जून-जुलैमध्येच बैठक घेत सामाजिक देखावे न उभारण्याचा निर्णय धेतल्याचे कळते आहे. त्यामळे अनेक

यंदा करोनामुळे देखावा न उभारण्याचा निर्णय घेतला आहे. उमारण्याचा निर्मय चेतला आहे. मंडळाने केलेल्या उपायांमुळे परिस्थिती नियंत्रणात असून मागील दीड महिन्यात विभागात एकही रुग्ण आढळला नाही, असे ग. द. आंबेकर मार्ग (काळेवाडी) सार्वजनिक उत्सव मंडळाचे उपाध्यक्ष संजय शेळके यांनी सांगितले.

यंदा मंडळाचे अमृतमहोत्सवी वर्ष होते. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वीच वर्ष होते. त्याभुळ सहा भारु-जारूजा . उत्सवाची तयारी सुरू झाली होती. मात्र करोनामुळे साधेपणाने उत्सव प्रान्तरा करण्यात येणार आहे, अशी त्रास्त्र प्राप्त स्वाप्त क्षारा हाता. मात्र करोनामुळे साधेपणाने उत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे (परळच्या मोरया) विश्वस्त दीपक . साळवी यांनी दिली.

## भारत गणेशपुरे यांचा

मुंबई : अभिनेता भारत गणेशपुरे यांचा मोबाइल फोन वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दोन दिवसांपूर्वी चोस्ट्यांनी लंपास केला. 'कॉदिवली येथे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या उड्डाणपुलावर एका टोळक्याने माझा फोन चोरला. त्यावेळी प्रचंड पाऊस पडत होता आणि त्यातच दरड कोसळल्यामुळे हायवेवर खूप वाहतूककोंडी झाली होती. अशा स्थितीत दोन माणसे माझ्या गाडीजवळ आली आणि त्यांनी गाडीच्या काचा वाजवल्या. मी काचा उधडल्या नाहीत. गाडीबाहेर उच्या असलेल्या माणसाने चित्रविचित्र हावभाव करण्यास सरुवात केली. मी त्याच्याकडे पाहात असतानाच अन्य

## मोबाइल लंपास

र्षाव्यक्षक पहिता जसतानाच जन्म एकाने गाडीचा दरवाजा उधडला आणि मोबाइल चोरून ते फरार झाले,' असे गणेशपुरे यांनी सांगितले.

## KENT भाज्या आणि फळांना डिसइन्फेक्ट करते बॅक्टेरिया, व्हायरम व केमिकल्पही काढते KENT Vegetable Disinfectant

फक्त पाण्याने घुण्यापेक्षाही जास्त स्वच्छ पद्धत

शैक्षणिक घोरण कोणासाठी?

त्रभार के नार्या कार्या आजा : नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तब्बल ३२ वर्षांनी जाहीर झाले, मात्र या धोरणाने सान्यांचीच निराशा केली. समान आणि न्यायपूर्ण शिक्षणाच्या संकल्पनेला हे धोरण फाटा देणारं असून, त्यामुळे श्रीमंत आणि गरीब यांतील दरी अधिकच ठंदावत जाणार आहे. एका अर्थाने हे अभिजनवादी शिक्षणधोरण आहे... किशोर दरक, प्रा. शरद जावडेकर

फ्री डेमो: 9582-123-456 | वेब: kent.co.in

#### इंटरनेट@25

इंटरनेट भारतात आल्याला येल्या १५ ऑगस्टला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. या २५ वर्षांत इंटरनेटने संपूर्ण भारताची जीवनशैली बदलून टाकली. स्मार्ट फोनमुळे तर इंटरनेट यांच्या आवांक्यात आलं आणि आपली सार्वजनिक संचळवाच्या आयान्यता आला आणा आपला साधानान्य वर्तणूक व नार्तसंबंधावरही त्याचा परिणाम झाला. सध्याच्या करोनानं तर इंटरनेटची गरज जास्तच अधोरेखित केली. १५ ऑगस्टच्याच दिवशी आपण एक प्रकारे आपलं स्वातंत्र्य गमावतो आहोत्, याची आपल्याला तेव्हा कल्पना नव्हती!

#### प्रदूषणाचा जीवघेणा विळखा!

वायुप्रदूषणामुळे भारतीयांचे आयुष्य सरासरी सव्या पाच वर्षानी घटल्याचा निष्कर्ष एका सर्वतून पुढे आला आहे. मात्र केवळ नागरिकांचे आयुर्मानच नाही; वायुप्रदूषण असेच वाढत राहिले, तर लवकरच पृथ्वीवरील प्राणी आणि मनुष्यजातच नष्ट होण्याची शक्यताँ आहे... गिरीश राउ

#### रंगमहर्षी!

डब्राहिम अल्काडी! दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक आणि आधुनिक भारतीय रंगभूमीचा पाया रचणारे रंगकर्मी. मात्र, त्यांच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी ते कायमच पितृतुल्य व्यक्तिमत्त्व होते आणि कायम राहतील.

याशिवाय, ग्रंथसंग्रह द्यावा कोणाला ? (प्रदीप र्णिक), 'हिंदू'च्या 'पंगतीत पान' (अविनाश कोल्हे), कथाख्यान'मध्ये महाभारतातील अंबा या व्यक्तिरेखेवर लिहीत आहेत पद्मरेखा धनकर आणि 'नेटगृहांच्या पडह्यावर'मध्ये गणेश मतकरी.

# मुखर्जीला जामीन नाहीच

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

शीना बोरा हत्याकांड प्रकरणात मख्य आरोपी असलेला श्रीनाची आई इंद्राणी मुखर्जी हिला सहाव्या प्रयत्नांतही जामीन मिळू शकलेला नाही. 'जामिनावर सोडल्यास इंद्राणीकडून महत्त्वाच्या साक्षीदारांवर दबाव आणला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही', असे निरीक्षण नोंदवत सीबीआय विशेष याने तिचा जामीन अर्ज गुरुवारी वळला. यापूर्वी इंद्राणीने तुरुंगात करोनाचा

संसर्ग होऊ शकतो. अशी भीती व्यक्त करत त्या कारणाखाली तात्पुरत्या जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने १५ जुलैला फेटाळला होता. तसेच,

पावसामुळे आसरा

घेतल्याची शक्यता

कांदिवली पूर्वेच्या दामूनगर परिसरातून शुक्रवारी दुपारी १च्या सुमारास एका धोरपडीची सुटका करण्यात आली. अनेक दिवस बंद

करण्वात आला. अनक दिवस बंद असलेल्या धराच्या शौचालयामध्ये ही धोरपड आढळली. प्राणीमित्र अमित सडके यांनी या धोरपडीची सुटका

केली आणि वनविभागाच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर वैद्यकीय तपासणीनंतर या धोरपडीला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. ही

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

कारणास्तव चारवेळा ग्रामिनासाठी — तिचे केलेले प्रयत्नही अयशस्त्री ठरले होते. खटल्यातील पुराव्यांच्या अनुषंगाने तिने मागील वर्षी डिसेंबरमध्ये हा जामीन अर्ज केला होता. इंद्राणी या प्रकरणी

ऑगस्ट-२०१५पासून भायखळा महिला

या खटल्यात आरोपी इंद्राणीचा पती पीटर मुखर्जी याचा मुलगा राहुल मखर्जी, इंद्राणीची आधीचा पती संजीव खुन्नापासून असलेली मुलगी विधी यांच्यासह अन्य काही महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष अद्याप न्यायालयात नोंदवायची आहे. आरोपी ही श्रीमंत व

कांदिवलीत बंद घरातून घोरपडीची सुटका

प्रभावशाली व्यक्ती आहे, यात शंका नाही. त्यामुळे तिच्याकडून सक्षीदारांवर दबाव किंवा प्रभाव टाकला दबाव किया प्रमाय टाकरा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निरीक्षण न्या. जे. सी. जगदाळे यांनी अर्जाच्या निर्णयाता नोंदवले.

'सीबीआयने माझ्याविरोधात दाखल केलेला खटला हा चुकीचा व निराधार आहे. हे सिद्ध करणारी जवळपास १२० कागदपत्रे माझ्याकडे आहेत. हत्येचा कथित गुन्हा घडल्याचे दाखविणारे कायत गुन्हा बङ्गल्याच दाखावणार शास्त्रीय पुरावेही नाहीत. शीनाची हत्या घडली असून मी त्याचा कट रचल्याचा दावा करणाऱ्या सीबीआयच्या कथित पुराव्यांतही विसंगती आहेत.

या धोरपडीने आसरा घेतला होता. शौचकुपात ही धोरपड आरामात

बसून असल्याचे या घरातल्यांना आढळून आले. घोरपडीच्या ार्च र जारळून आले. आकारामुळे प्राणी

साचते अशा ठिकाणापासन स्वतःचे संरक्षण करण्यासाठी साप, धोरपडी

अस आधार शाधतात. मात्र हे प्राणी माणसे नसतील अशा ठिकाणी राहतात. या धरामध्येही

दीर्घकाळ माणसांचा वावर नसल्याने या धरात घोरपडीने आसरा

गत्तरवान व यस्ति वारच्छान जात्तर शोधला असावा असे सर्पचे सहसंस्थापक चित्रानंद पेडणेकर यांनी सांगितले.

असे आधार शोधतात

दीर्घकाळ

धाबरून आकारामुळ धाबरून त्याना प्राणीमित्रांना फोन करून त्याबावत माहिती दिली. पावसाळ्यामध्ये पाणी

आहे. या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनलेल्या श्यामवन रायच्या जबाबांतही बनलस्था श्यामवन रायच्या जबाबातहा अनेक विसंगती आहेत', असा युक्तिवाद इंद्राणीतर्फे करण्यात आला होता. मात्र, 'खटला आता मध्यम टप्प्यावर असताना सीबीआयचे पुरावे पूर्ण किंवा अंशतः साबाआचा पुराव पूण किया अशतः विश्वासाई नाही, असे न्यायालय टरव् शकत नाही. श्यामवर रायने दिलेले पुरावेही विसंगतीपूर्ण असल्याचे म्हणता येणार नाहीं, असे निरीक्षण न्यायाधीशांनी आदेशात नोंद्वले. तसेच आरोपी व तिच्या विकलांनी खटला लवकर पूर्ण होण्यासाठी सहकार्य करायला हवे, असे मतही न्यायाधीशांनी नोंदवले.

व वैधताही प्रश्न निर्माण करणारी

#### मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुंबंड क. १४ व १५, वांद्रे-कुर्ला मंकुल, वांद्रे (पूर्व), सुंबई - ४०० ०५१ सार्वजनिक सुचना

याद्वारे ही सुचना वेण्यात येत आहे कि, स्वानील नमूद केलेल्या जमिनीचे दिव मे. अरिहत वाटीका रियल्वी प्रा. लि. हे असून, स्वानील नमूद जमिनी ''भाहेतत्वावर घरे'' योजने अंतर्गत मुंबई महानगर प्रवेश विकास प्राधिकरण

अनु. क्र .	गाव	जुने सर्व्हें क्रमांक	नविन सर्व्हें क्रमांक	एकुण क्षेत्र		
9.	मौजे रोहिंजण, ता. पनवेल, जिल्हा रायगड	स.नं. ५१/१, २, ३, ४, स.नं. ७५/१ अ, २ अ, २ व व स.नं. ७४/६	49	२०४७० चौ. मी.		

तरी वर मानू केन्हेच्या मिळकनाविवर विक्रमी, अवलाबदाल, महाण, वास्ताहरूव विचा कोणायाही स्वरूपायो अन्य काही असेल अशा अगर कोणाविही काही हरकत असेल तर, कोणावेही यांचे असलेल्या वर्ष व्यवत्तीमा निम्नलवादविक्वास्त्रीय हार्ताचीनक मुल्ला प्रतिवद झाल्याच्या विनांकाचासून १४ विवसाचे आत विश्वित स्वरूपाया झात होण्यालावी काळवियो आयथ्यक आहे. मदील प्रवर्तानितर आलेले तर

प्रमुख भुमि व मिळकत मुं.म.प्र.वि.प्रा

## ्रा अल्लासर्विष् महा मुंबई मेट्रो संवलन महामंडळ मयादित स्टिस्स

४ था मजला, नामट्री इमारत, प्राधिकरणाच्या नवीन इमारतीजवळ, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०० ०५१ वेबसाईट : <u>https://mmrda.maharashtra.qov.in</u>

महामंडळामध्ये खालील नमूद पदे कायमस्वरूपी भरणेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत

- 1	अ.क्र.	पदाचे नाव	खुला	अ.जा	एकूण पद	नियुक्तीची पध्दत
١	१	डेप्यूटी जनरल मॅनेजर (पीएसटी)	०१	00	०१	सरळसेवा / प्रतिनियुक्ती
١	२	डेप्यूटी जनरल मॅनेजर (एस अँड टी)	90	00	०१	सरळसेवा / प्रतिनियुक्ती
١	ş	असिस्टंट मॅनेजर (स्टेशन ऑपरेशन)	00	०१	०१	सरळसेवा / प्रतिनियुक्ती
١	8	असिस्टंट मॅनेजर (रोलींग स्टॉक)	00	०१	०१	सरळसेवा / प्रतिनियुक्ती
١	ч	असिस्टंट मॅनेजर (पीएसटी)	00	०१	०१	सरळसेवा / प्रतिनियुक्ती
١		एकुण	0.5	60	o <b>પ</b>	
١	ने पाठविण्यात यावेत. तसेच त्यांन					

मुलाखतीच्या वेळी ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) सादर करणे आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हता, अनुभव, वेतन श्रेणी आणि इतर सर्व माहिती प्राधिकरणाच्या वेबसाईट वर देण्यात आलेली आहे.

(डि. के. शर्मा) ..नाथकाय संचालक, म.मुं.मे.सं.म.म.

### Pidilite Industries Limited

धोरपड तीन फूट लांबीची होती. करोना काळामध्ये अनेक दिवस बंद असलेल्या धराच्या शौचालयात

# Pidilite

#### Extract of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter Ended 30.06.2020

(₹ In crores)

		Standalone				Consolidated				
Sr. No.		Quarter ended			Year ended	Quarter ended			Year ended	
	. Particulars	30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020	30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total income from operations	792.05	1335.09	1817.87	6484.45	897.84	1558.64	2056.48	7443.90	
2	Net Profit for the period (before Tax and Exceptional items)	76.93	262.33	426.20	1496.23	31.67	255.05	438.81	1524.96	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	76.93	225.29	426.20	1436.95	31.67	222.10	438.81	1469.77	
4	Net Profit for the period after tax (after Exceptional items)	56.72	159.59	287.55	1101.62	15.82	156.51	294.39	1122.05	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	53.94	155.82	286.77	1090.42	13.31	160.14	294.27	1125.59	
6	Equity Share Capital	50.81	50.81	50.80	50.81	50.81	50.81	50.80	50.81	
7	Reserves excluding Revaluation Reserve (as shown in the Audited Balance Sheet of the previous year)				4414.01				4404.80	
8	Earnings Per Share (of ₹ 1/- each)									
	Basic: Diluted:	@ 1.12 @ 1.12	@ 3.14 @ 3.14	@ 5.66 @ 5.66	21.69 21.68	@ 0.53 @ 0.53	@ 3.10 @ 3.10	@ 5.77 @ 5.76	21.98 21.97	

@ For the period only and not annualised.

#### Notes:

- 1. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 6<sup>th</sup> August, 2020. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website www.pidlite.com
- 2. The outbreak of COVID 19 pandemic and consequent lockdown has impacted the regular business operations. The results for the quarter are therefore not comparable with those for the previous quarter. The Company has assessed the impact of pandemic on its financial results/position based on the internal and external information available up to the date of approval of these financial results and expects to recover the carrying value of its assets. The Company continues to monitor the economic effects of the pandemic while taking steps to improve its execution efficiencies and the financial outcome.

Place : Mumbai Date: 6th August, 2020

Regd. Office: 7th Floor, Regent Chambers, Jamnalal Bajaj Marg, 208, Nariman Point, Mumbai - 400 021.

Managing Director

Tel.: 91 22 2835 7000 | Fax: 91 22 2835 6007 | Email: investor.relations@pidlite.co.in | www.pidlite.com | CIN: L24100MH1969PLC014336











## Big PEs in Talks to Buy into Malls, Launch Retail REITs

Blackstone and Brookfield among PEs in talks with about half a dozen malls

Faizan Haidar and Maulik Vyas

New Delni | Mumbai: Blackstone and
Brookfield are among the bulge-bracket
global private equity investors that are in
stake-purchase talks with about half a
dozen malis in india as part of their broadder strategy to launch retail REITs, three
people familiar with the mills are olderina
Mall, (Chemata). Brookefloels Mall (Coimbatore), DB Mall (Bhopal) and Logix
Mall (Notal).

"REIT is the best way to free up the capital and both malls and funds are trying to
leverage the current situation to their advantage," said Shubhranshu Pani, Managing Director-Retail (India), J.L., adding that Blackstone is the biggest player

ding that Blackstone is the biggest player already with about 9 million square feet of retail space.

of retail space.

According to Crisil, malls in India have debt of ₹ 4,200 crore but their revenues are set to halve this fiscal.

According to Crisil, malls in India have debt of C 4,200 crore but their revenues rare set to halve this fiscal.

"We are in discussions with Blackstone and want to exit from the existing mall. We feel Blackstone might want to club it with others for a possible REIT," said Abwith malls to buy a stake and then they did Wadood of Chennai's Marina Mall.

Logix and DB Mall have said they we we will alumch a REIT. Mails are also looking for funds to continue operations and this

**Parle Agro Sues Walmart** 

**India for Alleged Trademark** 

Violation over Apple Drink Maulik.Vvas@timesgroup.com

Mumbal: In a rare incidence of a local company taking action against a multinational for alleged trademark violation, Parle Agro has moved the Bombay High Court against Walmart India for selling an apple drink with "deceptively similar mark" as its Appy Fizz.

In an interim order, the court has restrained Walmart from

Iar mark "as its Appy Fizz.

In an interim order, the court has restrained Walmart from selling any product allegedly similar to the petitioner's product until further order.

The country's largest homegrown beverage firm has alleged that the Indian unit of the world's largest retailer was manufacturing, marketing, selling and promotting an apple drink, 'Fizzy Apple', using identical font, style and colour scheme as those Parle Agro uses for Appy Fizz.

"The mark, shape of the bottle, colour scheme, label, get up, layout and the entire trade dress of the defendants impugned product is identical to the plaintiff's product, "advocate Hiren Kamod, representing Parle Agro, told the court. "It is obvious that the defendants are trying to sail as close to the wind as possible and have made all possible attempts to come as close as possible to Appy Fizz."

Bombay High Court Justice BP Collabawala granted an in-

sible to Appy Fizz'." Bombay High Court Justice BP Collabawala granted an in-terim relief to Parle Agro on July 9. He will next hear the mat-

tertim relief to Parle Agroon July 9. He will next hemat-ter on August 20.

Launched in 2005, Appy Fizz was the country's first spark-ling apple juice drink and dominates the segment with more than 90% market share. Bollywood start Salman Khan is the brand ambasador for the brand.

"The defendants are seeking to ride on the reputation and goodwill generated by the plaintiff in its Appy Fizz' product and the extensive promotion and advertisement of the same undertaken by the plaintiff and are seeking to make wrong-ful gains," Kamod told the court.

#### **Monetising Assets**

Brookefields
 Mall
 (Coimbatore)
 DB Mall
 (Bhopal)

Blackstone is eyeing oppor-tunities in both tier-I & -II cities



about half a dozen malls
would be the best time for them to exit the
business. This slast on the bot opportunity
for shopping mall developers to unlock assets. The money derived out of sales from
such projects can be diverted into various
other developers which need flunds," said
Sulls Dungarwal, chief mall mechanic,
Beyond Squarefeet, a mall advisory and
mall management firm.
Another mall consultant aware of the
development said Blackstone is eyeing
opportunities in both tier-I and -II cittes.
The sizes of these assets vary from 2
lakh sq fit or in million sq it, depending on
the location.
"These are the two major funds in the
market for quality assets but other Investors are also looking for the right asset,
ors are also looking for the right asset,
to star in the star of the star of the right asset.
Over the past few years, Blackstone has
emerged as the most aggressive institutional investor in India's real estate sector, picking up properties across major
cittes in deals that are turning out to be
benchmarks in the sector.
The company owns India's biggest portfolio of income-producing office assets
across key property markets of Nolda,
Mumbal, Pure and Bengaluru.

#### **Grofers Partners Over 600 Regional Brands to Offer Discounts amid Competition**

Sagar.Malviva@timesgroup.com

Mumbal: SoftBank-funded e-retailer Grofers has tied up with more than 600 new regional and local consumer goods brands, doubling the number of sellers on its platform as part of a strategy to offer significantly higher discounts during its megasales at a time when competition from Reilance-lioMart and Amazon is intensifying.

By doings o, it will be able to offer 20-50% discounts during the nine-day sale period, at least 15% higher than it did in its pre vious sale. "We have onboarded these brands that are at least



nine-day sale period, at least 15% higher than it did in its previous sale. "We have onboarded these brands that are at least 20% cheaper than leading brands even after discounts because that 50 cm biggest pitch during gro-founder of Grofers. Earlier, the discounts were mostly led by private brands which helped the e-tailer arn higher margins, he said.

The company said it will also extend support in terms of credit and working capital, similar to its existing partners which make private labels for it.

Grofers, which operates on an inventory-led model, gets nearly half its 2,000 crore annual sales from its own brands and labels. The e-tailer has also converted a few grocery stores into its own brands and technology support on a revenue sharing model.

"To be profitable, scale is very important and higher disco-

Sharing model.

"To be profitable, scale is very important and higher discounting will help us achieve that," said Dhindsa. "All the brands put together will have a average discount of 33% now, compared to 27% a year ago. In addition, we are also seeing higher billing size."

The platform has seen 40% growth in membership since the lockdown, he said. The company has expanded its warehouse capacity by adding three new facilities to its network and has hired 2,000 additional warehouse staff in anticipation of increasing demand.



# Lupin

Registered Office: Kalpataru Inspire, 3rd Floor, Off Western Express Highway, Santacruz (East), Mumbai 400 055. Corporate Identity Number: L24100MH1983PLC029442 Tel: (91-22) 6640 2323 E-mail: info@lupin.com Website: www.lupin.com

## EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020

_	Particulars	3 Months	(₹ in million	
	Particulars	3 Months Ended 30/06/2020 (Unaudited)	Ended 30/06/2019 (Unaudited)	Accounting Year Ended 31/03/2020 (Audited)
	Continuing Operations			
1)	Total Revenue from operations	35,278.6	38,776.9	153,747.6
2)	Net Profit for the period before tax (before exceptional and/or extraordinary items)	2,730.2	4,798.4	15,093.0
3)	Net Profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	2,730.2	4,798.4	7,572.3
4)	extraordinary items)	1,087.0	2,643.4	(3,998.8)
	Discontinued Operations	( '	[ ]	i
5)		81	508.7	1,195.5
6)	Net Profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	-	383.9	1,301.0
7)	Share of Profit / (Loss) attributable to non-controlling interest	18.0	(3.2)	(3.9
8)	Total Profit / (Loss) for the period after tax (4+6-7)	1,069.0	3,030.5	(2,693.9
9)	Total Comprehensive Income / (Loss) for the period [comprising Profit / (Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income / (Loss) (after tax)]	1,810.3	3,775.3	(8,799.2
10)	) Paid up equity share capital (Face value ₹ 2/- each)	906.2	905.2	906.0
11)	Other equity (as shown in the Audited Balance Sheet)	( '		124,461.0
12)	) Earnings Per Share for continuing operations (of ₹ 2/- each) (Not Annualised)	( '	[ ]	
	a) Basic (in ₹):	2.40	5.84	(8.83
	b) Diluted (in ₹):	2.39	5.82	(8.83
13)	) Earnings Per Share for discontinued operations (of ₹ 2/- each) (Not Annualised)	( '	[ ]	
	a) Basic (in ₹):	81	0.85	2.87
	b) Diluted (in ₹):	- 1	0.85	2.86
14)	Earnings Per Share for continuing and discontinued operations after share of Profit (Loss) aftributable to non-controlling interest (of ₹ 2/- each) (Not Annualised)			
	a) Basic (in ₹):	2.36	6.70	(5.95
	b) Diluted (in ₹):	2.35	6.67	(5.95

Place : Mumbai Dated : August 06, 2020

Key numbers of Standalone Results are as under:

	(₹ in million							
Particulars	3 Months Ended 30/06/2020 (Unaudited)	3 Months Ended 30/06/2019 (Unaudited)	Accounting Year Ended 31/03/2020 (Audited)					
Total Revenue from Operations	26,950.8	29,408.0	110,256.6					
Profit Before Tax	4,954.9	6,087.7	10,522.5					
Profit After Tax	3,635.8	4,459.3	7,275.5					

From Arter Tax

The above Results were reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on August 06, 2020.

The above is an extract of the detailed format of the Standaione and Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the Stock Exchange websites, www.besindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.lippin.com.

Nilesh D. Gupta Managing Direct DIN: 01734642

#### Pidilite Industries Limited



#### Extract of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter Ended 30.06.2020

(₹ In crores)

		Standalone				Consolidated				
Sr.		Quarter ended			Year ended	Quarter ended			Year ended	
No.	Particulars	30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020	30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total income from operations	792.05	1335.09	1817.87	6484.45	897.84	1558.64	2056.48	7443.90	
2	Net Profit for the period (before Tax and Exceptional items)	76.93	262.33	426.20	1496.23	31.67	255.05	438.81	1524.96	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	76.93	225.29	426.20	1436.95	31.67	222.10	438.81	1469.77	
4	Net Profit for the period after tax (after Exceptional items)	56.72	159.59	287.55	1101.62	15.82	156.51	294.39	1122.05	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	53.94	155.82	286.77	1090.42	13.31	160.14	294.27	1125.59	
6	Equity Share Capital	50.81	50.81	50.80	50.81	50.81	50.81	50.80	50.81	
7	Reserves excluding Revaluation Reserve (as shown in the Audited Balance Sheet of the previous year)				4414.01				4404.80	
8	Earnings Per Share (of ₹ 1/- each)									
	Basic: Diluted:	@ 1.12 @ 1.12	@ 3.14 @ 3.14	@ 5.66 @ 5.66	21.69 21.68	@ 0.53 @ 0.53	@ 3.10 @ 3.10	@ 5.77 @ 5.76	21.98 21.97	

@ For the period only and not annualised.

FEVICOL

1. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 6° August, 2020. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website www.pidilite.com

2. The outbreak of COVID 19 pandemic and consequent lockdown has impacted the regular business operations. The results for the quarter are therefore not comparable with those for the previous quarter. The Company has assessed the impact of pandemic on its financial results/position based on the internal and external information available up to the date of approval of these financial results and expects to recover the carrying value of its assets. The Company continues to monitor the economic effects of the pandemic while taking steps to improve its execution efficiencies and the financial outcome.

Date: 6th August, 2020 Regd. Office: 7th Floor, Regent Chambers, Jamnalal Bajai Marg, 208, Nariman Point, Mumbai - 400 021.

Managing Director







Tel.: 91 22 2835 7000 | Fax: 91 22 2835 6007 | Email: investor.relations@pidlitte.co.in | www.pidlitte.com | CIN: L24100MH1969PLC014336

